

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LTD.

CIN: L24100MH1993PLC071376

(A Government of India Recognised Export House)

An ISO 9001:2008 & 14001:2004 Certified Company

Office No. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan,
Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063, India.

Tel.: + 91 22 4270 2525 • Fax: + 91 22 2850 4242

email: info@shreepushkar.com. Website: www.shreepushkar.com

Date: 14th June, 2021.

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400051.

BSE Limited,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

Respected Sir/ Madam,

Dear Sirs,

**Subject: Intimation of Newspaper Publication of Notice of Extra Ordinary General Meeting
scheduled to be held on 5th July, 2021.**

**Ref: Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited
(Scrip Code 539334; Security ID: SHREEPUSHK)**

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copy of newspaper publication of the Notice of Extra Ordinary General Meeting scheduled to be held on Monday, 5th July, 2021 published on 14th June, 2021 in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) on 14th June, 2021.

You are requested to take a note of the same and oblige.

Thanking you,
Yours Faithfully,

For **Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited**



Nitesh Pangle
Company Secretary & Compliance Officer
Place: Mumbai.




Unit I : B -102/103, MIDC Lote Parshuram, Taluka Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.

Tel: + 91 2356 272718, 272625 • Fax: + 91 2356 272625


Unit II : D-25, MIDC Lote Parshuram, Taluka Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.

Tel: + 91 2356 272255 • Fax: + 91 2356 273255

www.shreepushkar.com



Insight story



Business Standard

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

bsindia bsindia www.business-standard.com

POSSESSION NOTICE - (for immovable property) Rule 8-(1)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorized Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. "The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer of the secured assets, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.

Name of the Borrower(s)	Description of secured asset (immovable property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
Nagpur BRANCH Mr. Prashant Manohar Wanjar and Mrs. Madhavi Prashant Wanjar (Prospect No. 914736)	All that piece and parcel of Ground Floor Flat No.007, Floor No. 0, Carpet Area- 310 sq.ft., D Building, Kh No.43, 44/2, Mouza Wathoda, Nagpur, Maharashtra, 440035, India.	Rs. 4,11,968/-	23-Feb-21	09-June-21

For further details please contact to Authorized Officer at Branch Office: 1st Floor, Naidu Chambers Beside Chawhan Traders, WHC Road Dharampeth, Nagpur-440010/Or Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana.
Place: Nagpur Dated: 14/06/2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Limited

POSSESSION NOTICE (for immovable property) Rule 8-(1)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorized Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. "The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer of the secured assets, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.

Name of the Borrower(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
Mumbai Branch Mr. Rajkumar Bhika Tulve, Mr. Avinash Tulve, Mr. Bhikaji Babu Tulve, Mrs. Dalvashali Rajkumar Tulve and Mrs. Latabai Bhikaji Tulve (Prospect No. 851974)	All that piece and parcel of Flat No. 302, 3rd Floor, measuring 42.10 sq. mtrs Carpet Area and 711 sq. mtrs Total Area, "Maruti Darshan", Plot No.29 & 30, Survey/ Hissa No. 26/1A, 28 C, Village Bhophe Neral, Tal. Karjat, Raigad, 410101, Maharashtra	Rs.18,84,170/-	01-March-2021	09-June-2021
Mr. Divyesh Navinchandra Anada, Mrs. Suman Divyesh Anada & Shree Siddhi Enterprises through Mr. Divyesh Navinchandra Anada (Prospect No. 922947 & 790314)	All that piece and parcel of Flat No. C-401, 4 Th Floor Bldg No 17, Sai Jayshree Apartment, Boisar, Palghar, 401501, Maharashtra, India.	Prospect No. 922946 Rs.4,59,417/- Prospect No. 790314 Rs.12,14,145/-	26-Feb-2021	09-June-2021
Mr. Mahadeo Pandurang Raut, Mrs. Sarika Mahadeo Raut and Car Zone (Prospect No. 737220)	All that piece and parcel of Flat No. 201, B Wing Building No. 2, measuring 630 sq. ft. Mukesh Empire, Atmshakti Nagar, Pashal, Boisar West, Palghar, 401501, Maharashtra, India.	Rs.8,80,909/-	24-March-2021	09-June-2021
Mr. Sushant Simanchal Padhi & Mr. Prasanna Simanchal Padhi (Prospect No. 718990)	All that piece and parcel of Flat No 104, 1St Floor, Type-A, Admeasuring 374 Sq. Ft., C-Wing, Janji Park, S.No. 86, Kurgan Village Boisar Tarapur Road, Near Gokul Nagar Boisar West, Palghar, Maharashtra, 401502	Rs.11,05,064/-	16-March-2021	09-June-2021
Mr. Rajarao Baburao Maddalal, Mrs. Suman Rajarao Maddalal and EL Shaddai Ceramics (Prospect No. 855832)	All that piece and parcel of Flat No 103, Building No-6, A-Wing in "Tala" City "Tala Vihar", situated at Survey No. 17011, 8/2/A/1, 8/2/A/2, 8/3/A/1, 8/3/A/2, 8/1/A Village Pashane, Vangani, Taluka Karjat, Dist. Raigad, Thane, 421503, Maharashtra, India.	Rs.15,38,068/-	12-Feb-2021	09-June-2021
Mr. Pravin Balu Agre, Mrs. Shilpa Pravin Agre (Prospect No. 1110029398)	All that piece and parcel of Property Flat No 301, 3rd Floor, Galaxy Garden, Bldg No. 7, Pashane Road, Mouje Pashane, Vangani (W), Tal - Karjat, Raigad, Thane, Maharashtra, India, 410201 Measuring 226 Sq. Ft.	Rs.11,74,037/-	27-Jan-2021	09-June-2021
Mr. Vijay B Mandal, Mrs. Sima Devi (Prospect No. 855275)	All that piece and parcel of Flat No 203 2nd Floor A Wing Divya Jyoti A, Divyraj Value Homes, Boisar West, Boisar, 401501, Maharashtra, India.	Rs.8,92,232/-	08-Feb-2021	09-June-2021
Mr. Suresh Chhotelal Gupta, Mrs. Manisha Suresh Gupta (Prospect No. 111001138)	All that piece and parcel of Flat No-003 Gc Floor, A Wing, in building Divyrajyoti A, Divy, Pam Village, Boisar(W), Palghar, Maharashtra, India, 401501	Rs.7,94,343/-	02-Feb-2021	09-June-2021

For further details please contact to Authorized Officer at Branch Office :- IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604/Or Branch Office:- Corporate Office : Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana.
Place: Palghar, Boisar, Thane, Raigad Date: 14-06-2021 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited (IIFL HFL)

Public Notice
Notice is hereby given that share certificate(s) for the undermentioned equity shares in Supreme Industries Limited is/are Lost/Misplaced and the Holders / purchasers of the said equity shares have applied to the company to issue a Duplicate Share certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the company at its Registered Office within 21 days from this date else the company will proceed to issue Duplicate share certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No	Name of the Shareholder	No of Shares	Distinctive Nos	Certificate No
0051102	Vere D'souza & Gerard D'souza	1490	247657 to 2478060	5726

Name & Registered office of the Company: Supreme Industries Limited, 612 Raheja Chambers, Nariman Point, Mumbai 400021
Place: Mumbai Date: 14/6/2021

NOTICE
Shri MUNNIAL VASUDEV SHARMA, a Member of the DOSTI HERITAGE D'SOUZANAGAR CO-OP. HOUSING SOCIETY LTD having address at D'Souza Nagar, 90 Ft. Road Kuria (West), Mumbai 40072 and holding Flat Nos A-604 and A-604A in the building of the society, died on 22.01.2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, with the Society between 11.00 AM and 1.00 PM, on Tuesdays, Thursdays and Saturdays from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of DOSTI HERITAGE D'SOUZANAGAR CHS LTD, Hon. Secretary. Place: Mumbai, Dated: 14th June 2021

STAR MEGA E-AUCTION FOR SALE OF VEHICLES UNDER SARFAESI ACT 2002
ZONAL OFFICE : RATNAGIRI ZONE SHIVAJINAGAR, RATNAGIRI - 415639. Ph. : 02352 - 271051 / 220340, Email : Ratnagiri.ARD@bankofindia.co.in

E-Auction sale notice for sale of movable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with provision to Rule 6(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. Notice is hereby given to public in general & in particular to following Borrower(s) that the below mentioned movable assets hypothecated to Bank of India (Secured Creditor), the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of India will be sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets hypothecated to Bank of India from the respective borrower(s). The Reserve Price and Earnest Money Deposit is shown there against each secured assets. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder :

❖ Date & Time of E-Action : 15.07.2021, Between 03:00 PM to 04:00 PM (with auto extensions clause in case of bid in last 5 minutes before closing)
❖ Date & Time for Inspection of Vehicles : 01.07.2021 & 08.07.2021, Time : From 03:00 PM to 05:00 PM, Contact Person : Shri Sanket Mayekar - Mob. 9637220483, Shri Asim Shemna - Mob. 9960163819, Shri Dhiraj Kumar - Mob. 7066874274, Shri Bhagwan Jaybhaye - Mob. 9765626200 & 9421946200.

PUBLIC NOTICE
In general public is hereby informed that the document "Agreement for sale between M/S Maad construction and Jayprakash Dharmraj Gupta - Dated 23rd Aug 2018 - VASAI-3-9260-2018, and Agreement for sale between Mr. Jayprakash Dharmraj Gupta and Anil Yadav - Dated 31st Aug 2018 - VASAI-3-9607-2018, with respect to the Flat No. 312 / C, Floor No: 3rd Floor, Name of the Building: Gopalkrishna Complex, Yashwanth Pride Kini Complex, Block No: Building No. 3, Road No: Juchandra, Other Information: Section no. 6, Agreement Deed No. - Vasai 3 - 9260/2018, dt. This is 23/08/2018, the total at. Fee Rs. 1,03,700/- out of which Rs. 17,280/- + 100/- minus remaining Fee Rs. 86,320/- has been adjusted in this document (Survey Number: 345,346,347,348, HISSA NUMBER: 1,2) have been lost/misplaced and since then the above Documents are not traceable. Any person dealing with this document or claiming any right, title or interest on the property shall be null and void. If it is found by any person, then it is requested to inform/return on below mentioned address, within 7 days to the below Address: Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited., Branch Office : IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Date : 14/06/2021 Branch Office : Plot No.98,Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon Haryana - 122015

SOUTH EAST CENTRAL RAILWAY TENDER NOTICE FOR PROVISION OF OHE & ELECTRIFICATION
Tender No.: 01-Tender-EL-CO-SEC-BSP-2021, Date: 08.06.2021.
Work : "Provision of OHE for direct entry to CONCOR siding from DN & UP side through 4 no's new X-over & Electrification of additional loop line at Naya Raipur, connectivity of CONCOR siding in Raipur division over S.E.C. Railway."
Tender Value : ₹ 96,87,839.13/- (Rupees Ninety Six Lakhs Eighty Seven Thousand Eight Hundred Thirty Nine & Thirteen Paise Only).
EMD Cost: Nil. Date & Time of Tender Closing: 08.07.2021 at 15:30 hrs. Completion Period : 12 Months from the date of issue of LOA.
Website particular and notice board location : For further details/related to tender document, eligibility criteria & the complete details for the above work, please contact office of the Chief Administrative Officer (Con.) or Chief Electrical Engineer (Con.)/SECR/ Bilapur or refer/download tender document which is available on our website: <http://www.ireps.gov.in>. Div. Elect. Engrg. (Con.) CPR/10/49 S.E.C. Railway, Raipur. South East Central Railway @secrail

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that GUMPHA DARSHAN 'C' CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, (the "Owners"), bearing Registration No. MUM/WR/HS/G/TC/14600/2009-10 dated 3rd December 2009 having its registered office at Dattapada, Asara Colony Road, Borivali East, Mumbai 400066, are the Owners and seized and possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the property as described in the first schedule hereunder written ("the said Property"). The Owners/Lessees have agreed to grant to our client development rights in respect of the said Property and our client is entitled, inter alia, to demolish the existing structure, construct new building/s thereon and sale the premises therein save and except the premises agreed to be allotted to the existing members residing on the said Property. The Owners have further represented to my client that all the flats in the building "Gumpha Darshan 'C' Wing" are in occupation of the Existing Members as described in the second schedule hereunder written. All person having any claim/objection in respect of the undermentioned property or any part thereof including claim/objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, ten trust, lease, possession, inheritance, easement, license or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at the addressed mention within 14 (fourteen) days from the publication hereof, otherwise, the same, if any, will be considered as waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece and parcel of land now bearing CTS No. 225/B/1 and forming a portion of the larger CTS then bearing No. 225, 225/A, 225/1, to 225/11 Survey No. 47/1, admeasuring 746.29 sq. mtrs. or thereabouts (excluding road set back area of 189.95 sq. mtrs) and admeasuring 935.87 sq. mtrs. as per PR Card, of Village Kanheri, Taluka Borivali and within the registration district and sub district of Mumbai Suburban (then Taluka & District Thane), assessed by the Municipal Corporation of Greater Mumbai under 'R/C' Ward, together with the building standing thereon consisting of 20 residential flats and popularly known as "Gumpha Darshan 'C' Co-operative Housing Society Limited", lying, being and situated at Dattapada, Asara Colony Road, Borivali - East, Mumbai - 400 066 and bounded as follows: On or towards West : By R G Area On or towards East : By Road On or towards North : By CTS No 225/B1 (pt) On or towards South : By CTS No 225/B1 (pt)

SECOND SCHEDULE OF THE PROPERTY:

Sr.	Members Name	Flat No.	Floor
1	Shri. Kamlesh Madhukar Devrukhkar	1	Ground
2	Smt. Daya Kantilal Vora	2	Ground
3	Shri. Prashant Bhalachandra Vaidya	3	Ground
4	Smt. Saroj Kanaiya Bhagat	4	Ground
5	Shri. Sunil Ramkrishna Mayekar	5	1st
6	Shri. Tushar Nishikant Patil	6	1st
7	Shri. Kalpesh Mohanlal Desai & Smt. Dhiriben Mohanlal Desai	7	1st
8	Shri. Murlidhar Atmaram Desai	8	1st
9	Shri. Digambar Gopal Palav	9	2nd
10	Shri. Rajiv Shirram Athalye	10	2nd
11	Smt. Usha Dattatray Bhide	11	2nd
12	Smt. Sheela Rameshchandra Deshpande	12	2nd
13	Shri. Tushar Dattaram Jadhav & Smt. Nalini Dattaram Jadhav	13	3rd
14	Shri. Sadanand Bhikaji Shetye	14	3rd
15	Shri. Mahendra Atmaram Likhate	15	3rd
16	Shri. Prajoti Trimbhaji Kava & Smt. Meena Prajoti Kava	16	3rd
17	Shri. Mohan Kashinath Mungekar	17	4th
18	Shri. Mohan Murlidhar Thatte	18	4th
19	Smt. Anusyaben Nandlal Mehta & Smt. Daksha Deepak Mehta	19	4th
20	Smt. Indumati Rajnikant Pandya & Shri. Devang Rajnikant Pandya	20	4th

Date : 11.06.2021 Sd/-
Place : Mumbai Adv. Mansi Jani
B-1004, Ratna Mohan (Triveni) CHSL, Dattapada Road, Rajendra Nagar, Borivali (E), Mumbai - 400 092

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED
Reg. Off.: 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawalla Road, Goregaon (East), Mumbai - 400063; CIN: L24100MH1993PLC071376 Email: info@shreepushkar.com Tel: 022 42702525 Website: www.shreepushkar.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING
Members are requested to note that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited ("Company") will be held on Monday, 5th July, 2021, at 3.00 p.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means facility to transact the businesses to be set out in the Notice of the Extra Ordinary General Meeting, in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 (the "Act"/ General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, No. 02/2021 dated 13th January, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"/ Circular No. SEBI/IO/CFD/ CXD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and other applicable circular and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). It is observed that MCA, vide circulars dated December 31, 2020 and January 13, 2021, permitted companies to conduct their Extraordinary General meetings upto June 30, 2021 through VC or OA/V. Whereas considering applicable restrictions, as imposed by Maharashtra Government to curb COVID-19 and considering the safety norms, it is proposed to have this EGM through VC or OA/V. Electronic copies of the Notice of the EGM, procedure and instructions for e-voting are sent to those members whose email IDs are registered with the Company/Depositories. Electronic copies of the Notice of the EGM, procedure and instructions for e-voting are sent to those members whose email IDs are registered with the Company/Depositories. Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depositories through Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company by writing to cosec@shreepushkar.com/ Investor@bigshareonline.com. The Notice of EGM will be made available on the website of the Company at <https://www.shreepushkar.com> and on the websites of BSE Limited at <https://www.bseindia.com> and National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com>. The Company will provide the facility to its members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the EGM. The instructions on the process of e-voting, including the manner in which members holding shares in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through e-voting, will be provided as part of the Notice of the EGM. For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited Sd/- Nitesh Pangle Company Secretary & Compliance Officer Date: 12th June, 2021. Place: Mumbai.

Sr. No.	Name of the Borrower / Guarantor / Owner / Partner / Mortgagee of the Vehicle	Lot No.	Details of Vehicles to be sold	Details of Banks Dues	Possession	Minimum Reserve Price (in Rs.)	EMD (in Rs.)	Date & Time of E-Auction
ACHARA BRANCH, AT POST - BAZARPETH ACHARA, TAL. - MALVAN, DIST. - SINDHUDURG - 416614. PHONE NO. : 02365 - 246199								
AUTHORIZED OFFICER : SHRI P.K. PRAMANIC - MOBILE NO. 9433849099								
1.	MR. GUNDPANT GANGADHAR MITHBAVAKAR	1	TATA ACE Zip MH-07-P-2545 Mfg. Year : July-2014	Rs. 2.33 Lakhs plus UCI and other applicable charges from 01.05.2018 (Date of NPA)	Physical	Rs. 30,500/-	Rs. 3,500/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM
	MR. KISHOR SATYAWAN TODANKAR	2	Maruti Suzuki Alto LXI MH-07-Q-8894 Mfg. Year : Oct-2013	Rs. 12.30 Lakhs plus UCI and other applicable charges from 06.05.2019 (Date of NPA)	Physical	Rs. 81,000/-	Rs. 8,500/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM
JAIGAD BRANCH, KILLA ROAD, JAIGAD, TAL. - DIST. - JAIGAD. PHONE NO. 02357 - 242515								
AUTHORIZED OFFICER : SHRI R.P VISHWAKARMA - MOBILE NO. 9850627721								
2.	MR. YOGENDRA VISHWAS KALYANKAR	1	Eicher Truck 12 Wheel MH-08-W-3555 Mfg. Year : Jan-2011	Rs. 11.78 Lakhs plus UCI and other applicable charges from 06.05.2019 (Date of NPA)	Physical	Rs. 3,08,000/-	Rs. 31,000/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM
ORAS BRANCH, AT POST - ORAS, TAL. - DIST. - SINDHUDURG. PHONE NO. 02632 - 228940 / 228840								
AUTHORIZED OFFICER : SHRI P.K. PRAMANIC - MOBILE NO. 9433849099								
3.	MR. PRAMOD PANDURANG TENDOLKAR	1	Tempo Traveller (AC 17 Seater) MH-07-P-9617 Mfg. Year : Oct-2014	Rs. 7.90 Lakhs plus UCI and other applicable charges from 30.09.2017 (Date of NPA)	Physical	Rs. 1,61,000/-	Rs. 16,500/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM
PAT BRANCH, AT POST - PAT, TAL. - KUDAL, DIST. - SINDHUDURG - 416522. PHONE NO. 02366 - 228034								
AUTHORIZED OFFICER : SHRI P.K. PRAMANIC - MOBILE NO. 9433849099								
4.	MR. MANOHAR GANPAT WALAWALKAR	1	Mahindra Maxximo Plus Pick Up MH-07-P-1412 Mfg. Year : Sept-2012	Rs. 3.83 Lakhs plus UCI and other applicable charges from 31.12.2017 (Date of NPA)	Physical	Rs. 48,500/-	Rs. 5,000/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM
PAWAS BRANCH, AT POST - BAZARPETH, PAWAS, TAL. - DIST. - RATNAGIRI. PHONE NO. 02352 - 237688								
AUTHORIZED OFFICER : SHRI DHIRAJ KUMAR, MOBILE NO. 7066874274								
5.	MR. KHALID KARIM MAJGAONKAR	1	TATA BOLT XT MH-08-AG-1824 Mfg. Year : Jan-2015	Rs. 5.08 Lakhs plus UCI and other applicable charges from 31.12.2019 (Date of NPA)	Physical	Rs. 2,25,000/-	Rs. 22,500/-	15.07.2021 03:00 PM to 04:00 PM

TERMS & CONDITIONS :-

- The auction sale will be "On line E-Auction" / Bidding through website : <https://boi.auctiontiger.net> on 15.07.2021.
- Intending bidders shall hold a valid email address. For details with regard to digital signature, please contact M/s. e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger), Ahmedabad (Contact No. 079-40230816 / 817 / 818 / 820 / 841 / 844), 9067799646 - Tilak Maratha, Email : Maharashtra@auctiontiger.net & Tilak@auctiontiger.net.
- Bidders are advised to go through the website: <https://boi.auctiontiger.net> for detailed Terms and Conditions of Auction sale before submitting their bids and taking part in the E-auction sale proceedings.
- Prospective bidders may avail online training on e-auction from M/s e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger), Ahmedabad.
- Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.
- Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS / NEFT / Fund Transfer to credit of Account No. 146320110000460, BANK OF INDIA E-AUCTION EMD ACCOUNT with Bank of India, Maruti Mandir Branch, Ratnagiri, Pin - 415639, IFSC Code : BKID0001463, before submitting the bids online.
- A copy of the bid form along with the enclosures submitted online (also mentioning the UTR No.) shall be forwarded to the Authorized Officer, Bank of India, Zonal Office, Ratnagiri - 415639 or soft copies of the same by email to Ratnagiri.ARD@bankofindia.co.in so as to reach on or before 14.07.2021 by 04.00 PM. Bid form is available with all our branches in Ratnagiri Zone.
- The bid price to be submitted should be at the Reserve Price and a) Bidders shall improve their further offers in multiples of Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand only) for the vehicles having Reserve Price of Rs. 2,00,000/- (Rupees Two Lakhs only) and above. b) For vehicle having Reserve Price less than Rs. 2,00,000/- (Rupees Two Lakhs only), bidders shall improve their further offers in multiples of Rs. 3,000/- (Rupees Three Thousand only).
- The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount (including Earnest Money, already paid), immediately on closure of the e-auction sale proceedings on the same day or next working day as the case may be, in the same mode as stipulated in clause-6 above. The balance of the purchase price shall have to be paid within 15 days of acceptance/confirmation of sale conveyed to them failing which Bank is at liberty to forfeit the amount deposited by the successful bidder.
- The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings.
- The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower/guarantor pays the amount due to the bank in full before date of sale, no sale will be conducted.
- The vehicles are sold on "As is where is" and "As it is what it is basis" and the intending bidders should make discreet enquiries as regards any claim, charges on the vehicles of any authority, pending RTO taxes, Insurance, etc. besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the vehicles before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding the vehicles put for sale, charges / encumbrances over the vehicles or on any other matter, etc., will be entertained after submission of the online bid.
- The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/postpone/cancel the sale / modify any terms and conditions of the sale without any prior notice and assigning any reason.
- The purchaser shall bear the stamp duties, charges including those of sale certificates, registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoings, both existing and future relating to the vehicles. The sale certificate will be issued only in the name of the successful bidder.
- The intending purchaser can inspect the vehicles with prior appointment at his / her expenses on the time and date mentioned above. For inspection of the vehicles please contact Authorized Officers : Mr. Dhiraj Kumar, Chief Manager, Recovery Department, Ratnagiri Zonal Office, Mobile - 7066874274, Mr. Pradeep Pramanic, Chief Manager, AMO Kudal, Mobile - 9433849099, 830823641, JVD Recovery Agency Ltd., Phone : 02352 - 223464, Mr. Sanket Mayekar, Mobile - 9637220483, Mr. Asim Shemna, Mobile - 9960163819, Shri Bhagwan Jaybhaye, Officer, Recovery Department, Ratnagiri Zonal Office, Mobile - 9765626200 / 9421946200.
- While inspecting the vehicles, preventive measures such as social distancing, compulsory wearing of mask at places of social gatherings and all other rules prescribed by State & Central administration must be followed to contain the spread of COVID-19 pandemic.
- The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act / Rules 2002 and the conditions mentioned above.
- The photograph of the vehicles can be provided at request through email. For obtaining photograph of the vehicles please mail to jvdratnagiri@yahoo.in, jvd.ratnagiri@gmail.com or contact Shri Sanket Mayekar, JVD Recovery Agency, Mobile - 9637220483.

SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS
THIS NOTICE IS ALSO TO BE TREATED AS 30 DAYS STATUTORY SALE NOTICE TO BORROWER AND GUARANTOR (LRS) UNDER RULES 6(2) SECURITY INTEREST (ENFORCEMENT), RULE 2002

Dear Sir / Madam,
The undersigned being the Authorized Officer of Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules framed there under. You have committed default in payment of the outstanding dues and interest with monthly rests, costs and charges, etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence the bank has issued a Demand Notice to all of you under Section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore the Authorized Officer, in exercise of the powers conferred under Section 13(4), took possession of the secured assets, more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale failing which the vehicles will be sold and balance due, if any, will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale, etc. shall be first deducted from the sale proceeds, which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are also at liberty to participate in the sale to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money or may bring suitable buyers

Sd/-
Date : 14.06.2021, Place : Ratnagiri
Authorised Officer, Bank of India

